

# **PATANJALI FOODS LIMITED**

(Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

Corporate Office: 601, Part B-2, 6th Floor, Metro Tower, Vijay Nagar, A.B. Road, Indore-452 010

Phone : +91 (731) 4767109 / 4767110 ● E-mail : corporate@patanjalifoods.co.in

CIN-L15140MH1986PLC038536



PFL/2022

Date: 06.09.2022

To BSE Ltd. Floor No. 25, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai – 400 001 BSE Scrip Code: 500368

National Stock Exchange of India Ltd., "Exchange Plaza",
Bandra-Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai – 400 051
NSE Symbol: PATANJALI

Sub: Newspaper publication under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir(s),

In terms of Regulation 30 read with Para A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), as amended, we enclose herewith copies of the Notice of 36<sup>th</sup> AGM published in Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Regional Language Newspaper) pertaining to convening of 36<sup>th</sup> AGM and completion of dispatch of Notice of AGM and electronic voting on the business of such AGM.

Kindly find the same in order.

Thanking you,

Yours faithfully

For PATANJALI FOODS LIMITED

(formerly known as Ruchi Soya Industries Limited)

(Ramji Lal Gupta) Company Secretary

Encl: a/a

SOOS TO THE WORLD

### KALYAN DOMBIVLI MUNICIPAL **CORPORATION**

#### E TENDER Notice No. 07/2022-23 **EXTENSION**

Public Health Oepartment KDMC has invited Online Tenders for from eligible Consortium of firms/companies/ trusts willing to provide Consultancy Services regarding providing places tor health Wellness centre care centre at various place in KDMC area.

The Last date to submit the bid was 01/09/2022 before 2.00 pm. Due to the low response KDMC has extend the Last date of Submission of bid till 12/09/2022 before 2.00 pm. Tender will be open on 13/09/2022 after 3.00 pm (if possible).

KDMC/PRO/HQ/680 Dt. 02.09.22

Tender Document No.

Name of Organization

Bid Security Deposit/EMD

& Receipt of Bid Security Deposit

Subject

Cost of Tender

Packet C (Online) Pre-Bid Meeting Opening of Packet A

Opening of Packet B

Opening of Packet C

Address for communication

Venue for opening of bid

PRO/1242/ADV/2022-23

dated September 02, 2022.

facilitating voting through electronic means.

This tender document is not transferable.

Sd/-Medical Officer of Health,

Cost of E-Tender (Estimated Cost) Rs. 28,01,222/-

Date of issue and sale of tender 06.09.2022 from 11:00 Hrs.

Last date & time for sale of tender 12.09.2022 upto 16:00 Hrs.

Submission of Packet A, B & 12.09.2022 upto 16:00 Hrs.

Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan

BRIHANMUMBAI

**MAHANAGARPALIKA** 

Bid No. 7200035903

Rs. 3,100/- + 18% GST

13.09.2022 after 13:00 Hrs.

13.09.2022 after 13:05 Hrs.

14.09.2022 after 16:00 Hrs.

Office of the :-

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN:U29253MH2009PLC193352)

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India;

Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com NOTICE OF THE 13<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING ('AGM') AND E-VOTING

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting ('AGM') of the members of Paras Defence and Space

Technologies Limited ('the Company') will be held on Tuesday, September 27, 2022 at 12:00 noon (IST) through Video

Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') only, to transact the business(es) as set forth in the Notice of AGM

In view of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ('MCA') has, vide its General Circular No. 2/2022 dated

May 05, 2022 read with para 3 & 4 of General circular No. 20/2020 dated May 05, 2020 and SEBI circular dated May 13, 2022

issued in this regard, the Company has sent the notice of the 13th AGM ('Notice') and the Annual Report for the Financial Year

2021-2022 on September 05, 2022 through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered

with the Company and Registrar & Transfer Agent ('Registrar') and Depository participant(s)/Depositories. The Annual Report

for the FY 2021-2022 of the Company, inter-alia containing the notice and explanatory statement of the 13th AGM is available on

the website of the Company at <a href="https://www.parasdefence.com">www.parasdefence.com</a> and on the websites of the Stock Exchanges(s) i.e. BSE Limited at

www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. A copy of the same is also available on the

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration)

Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ('Listing Regulations'), and Secretarial Standard on General Meeting ('SS-2') issued by the Institute of

Company Secretaries of India ('ICSI'), the Company is providing the facility of remote e-voting and e-voting before/during the

AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for

The remote e-voting facility shall commence on Saturday, September 24, 2022 at 9:00 a.m. (IST) and will end on

Monday, September 26, 2022 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafte

and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. The voting rights of the members shall be

in proportion to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, September 20, 2022

('cut-off date'). The facility of remote e-voting shall also be made available during the meeting and the members attending the

meeting, who have not already cast their vote by remote e-voting before the AGM shall be able to exercise their right during the

meeting. A person whose name is recorded in the register of Members/Beneficial Owners as on the cut-off date shall be entitled

to avail the facility of remote e-voting before/during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting, prior to the

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after sending notice and holding

shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However

if she/he is already registered with NSDL/CDSL for remote e-voting then he/she can use her/his existing user ID and password

The detailed instructions for joining the AGM through VC/OAVM and casting the vote through e-voting before/during the AGM

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual fo

Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44

website of National Securities Depository Limited ('NSDL') at https://www.evoting.nsdl.com

meeting may also attend the meeting electronically, but shall not be entitled to vote again.

are provided in the Notice of AGM. Members are requested to kindly go through the same

30 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in.

Date: September 05, 2022

Place: Navi Mumbai

September 21, 2022 to Tuesday, September 27, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

the application received for above subject without assigning any reason thereof.

Brihanmumbai Municipal Corporation

Marg Drainage Chowky and Management at BIT Chawl in 'D' Ward.

SITC of Surveillance system at R. S. Nimkar

Asst. Commissioner 'D' Ward Jobanputra Compound, Nana Chowk, Mumbai- 400 007

Asst. Eng (SWM) 'D' Ward

Online in Asst. Eng (SWM) 'D' Ward office.

**E-Tender Notice** 

Rs. 29,000/-

# **PUBLIC NOTICE**

All the concerned persons are hereby informed that, Environment & Climate Change Department, Government of Maharashtra, Mantralaya, Mumbai has accorded Environmental Clearance Id. No. **EC22B039MH132377**, File No. SIA/MH/MIS/62688/2021, Dated 20/04/2022 to M/s. NTT Global Data Centers NAV2 Private Limited for Data Center project at Plot No B-1, B-2, Trans Creek Industrial Area, Village Dighe, District Thane, Maharashtra. The Copies of Clearance letter are available with the Maharashtra Pollution

Control Board & may also be seen a website at http://parivesh.nic.in. M/s. NTT Global Data Centers NAV2 Private Limited

Lighthall 'C' Wing, Hiranandani Business Park, Saki Vihar Road, Chandivali Mumbai, Mumbai City, Maharashtra, India, 400072

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

**SYMBOLIC POSSESSION NOTICE** 

Ranch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1
Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Sr. No.	Name of the Description Borrower/ Loan of Property/ Date of Account Number Symbolic Possession		Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
	Hemantgiri Hasmukhgiri Gosai & Archana Hemantgiri Gosai- LBAUR00001714556	Flat No.301, 3rd Floor of Tower Bvraj Venu Cum Palzawaghodia Ring Road Baroda- 341240. September 01, 2022	March 15, 2022 Rs. 255438.09/-	Aurangabad

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: September 06, 2022 Authorized Officer Place: Aurangabad ICICI Bank Limited



punjab national bank

CIRCLE SASTRA THANE, PNB PRAGATI TOWER, 1st FLOOR, C-9, G BLOCK, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI-400051, PH- 022- 26532756, 26532794 cs8325@pnb.co.in

Annexur-15 (Revised SI-10B)

POSSESSION NOTICE

Common Possession Notice for immovable Properties in case of more than one borrower by the respective Authorised Officers (For immovable property)

Puniab National Bank/ the Authorized Officer/s of the Puniab National Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice/s on the dates mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice(s).

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002, on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Punjab National Bank for the amounts and interest thereon.

S. No.	Name of the Borrower/ Mortgagor/Guarantor (Owner of the Property)	Description of the Property mortgaged	Date of Demand Notice	Date of affixture of Possession Notice	Amount outstanding as on the date of Demand Notice (Rs.)	Name of The Authorized Officer/s
1	Mr. Manoj Ghewachand Jain, Mr. Kamal Ghewarchand Jain & Ms. Bhavika Manoj Jain	Flat No.302, 3rd Floor, Sai Deep Mahal, Room No.274, Block A-137, Kurla Camp Road, Near Kali Mata Temple, Ulhasnagar 421004		02.09.2022	Rs. 13,53,638/-	Mr. Shankar Das
2	Mr. Murugheshan Armugam Nadar and Mrs.Amudha Murugheshan Nadar	Flat No.604, Tower No.3, Atlanta Edan World, Pipe Line Road, Temghar, Bhadwad, Bhiwandi, Thane 421302.		02.09.2022	Rs. 24,02,365/-	Mr. Shankar Das
3	Mr. Devichand Nimade	Flat No. A-101, 1st Floor, Om Shiv Anand Chs, Mahatma Phule Road, Shivaji Nagar, Dombivli West.		02.09.2022	Rs. 30,06,945.86/-	Mr. Shankar Das
4	Mr. Sandip Prabhakar Jalgaonkar and Mrs. Bhavika Sandip Jalgaonkar	Flat No. 2101, 2102 Suggi Heights Dwarkesh Society CTS No. 551/1/4 Vishawkrma Nagar Near ST Plus Church Mulund West 400080.		02.09.2022	Rs. 65,24,742.18/-	Mr. Shankar Das

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets

Place: Mumbai

Authorised Officer Punjab National Bank

#### PATANJALI FOODS LIMITED (Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

CIN: L15140MH1986PLC038536 Registered Office: "Ruchi House", Royal Palms, Survey No. 169, Aarey Milk Colony, Near Mayur Nagar, Goregaon (East), Mumbai 400065, Maharashtra, India Telephone: (+91-22) 61090100 / 200

Email: secretarial@patanjalifoods.co.in, Website: www.patanjalifoods.com NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the members of Patanjali Foods Limited (former known as Ruchi Soya Industries Limited) ("the Company") will be held on Thursday, September 29, 2022 at 2.00 P.M. through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder with General Circular No. 2/2022 dated May 05, 2022 read together with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 2/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), by which the

Companies are permitted to conduct the AGM without physical presence of the Members at a common venue.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, the Notice convening the AGM along with explanatory statement ("Notice") and Annual Report of the Company for the financial year 2021-2022, which inter-alia comprises of audited standalone financial statement of the Company for the financial year ended March 31, 2022 and Report of Board of Directors and Auditors thereon ("Annual Report"), have been sent on September 03, 2022 only through e-mail to the members of the Company, whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participants. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The Notice of the AGM and Annual Report are available on the website of the Company (www.patanjalifoods.com), Stock Exchanges, where equity shares of the Company are listed i.e., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depository Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com).

ant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014 (as amended), the Secretarial Standard on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Listing Regulations, as amended and the MCA Circulars, the Company is pleased to provide to its members facility to exercise their right to vote by electronic means. The facility of casting the votes by the members using an

electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting") will be provided by NSDL. The business as set forth in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means. The communication relating to remote e-voting, inter-alia, containing Notice convening the AGM and Annual Report has been e-mailed to the members of the Company, whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participants. This communication is available on the website of the Company (www.patanjalifoods.com) and on the website of NSDL

(www.evoting.nsdl.com) The remote e-voting will begin on Monday, September 26, 2022 at 9.00 a.m. and end on Wednesday, September 28, 2022 at 5.00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday, September 22, 2022 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 22, 2022 may obtain the User ID and password by sending a request on evoting@nsdl.co.in. If the member is already registered with NSDL for e-

In addition, the facility of e-voting on NSDL's website https://eservices.nsdl.com shall also be made available at the AGM for members of the Company participating in AGM through VC / OAVM and who have not cast their vote by remote e-voting. Members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the AGM through e-voting.

voting, then he / she can use his / her existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions to members attending the AGM through VC / OAVM, remote e-voting and e-voting at the AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM and e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting@nsdl.co.in or contact Miss Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL on toll free no. 18001020990 and 1800224430. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Miss Pallayi Mhatre. Senior

Manager, NSDL, Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 18001020990 and 1800224430.

> For PATANJALI FOODS LIMITED (Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

Ramii Lal Gupta Date: September 05, 2022 **Company Secretary** 



For Paras Defence and Space Technologies Limited

Company Secretary & Compliance Officer

Regional Office: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6. Phone: +91-79-26421671-75

Place: Indore

### **Demand Notice to Borrowers**

Ajit K. Sharma

The under mentioned account turned into N.P.A and demand notice is issued by Bandhan Bank Ltd. to the following borrower(s), under sec.13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act (The Act), 2002 which was returned unserved. Hence, this notice is issued to you all and public at

largo triroagir pablication.					
Name of borrower(s), Loan	Description of mortgaged property (Secured Asset)	Date of Demand	O/S Amount	Date of	
Account No.		Notice/Date	as on Date of	Pasting	
		of NPA	Demand Notice	of Notice	
Mr. Jagdish Harilal Patel	All that piece and parcel of the immovable property situated at Vibhag Kramank	23.08.2022/	Rs.16,69,849.00	30.08.2022	
Mrs. Manjula Jagdish Patel	K1/13, City Survey No. 168, Plot No. 168, Plot No. 18 area admeasuring 2885.00	31.03.2021			
Mr. Ramesh Harilal Patel	sq. ft., Kaushik Bunglow, Opp. Dabhadkar Hospital, At Prabhat Colony, Post &				
Mrs. Shobhna Ramesh Patel	Tal. Mahad, Dist Raigad, Maharashtra- 402301 and bounded by: North: S. No.				
405/1811	158, East: 20 Feet Road, West: Land of Shri Kantilal Patel, South: 20 Feet Road				

Demand made against you through this notice to repay to the Bank dues mentioned against your name with interest, costs and charges within 60 days from the date hereof failing which the Bank will further proceed to take steps u/s.13(4) of the SARFAESI Act. The borrowers'/mortgagors' attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Place: Raigad Date: 06/09/2022

**Authorised Officer Bandhan Bank Limited** 

बैक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda, 1st Floor, Shreepant Samarth apartment, Agashi Road, Virar Bank of Baroda

West 401303

E mail – vjvirw@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE

Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas the undersigned being the authorized officer of the **Bank of Baroda**, **Agashi Road Branch**, **Virar West** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred, under section 13(12) read with rule 3, of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 16/10/2021 Calling upon the Borrowers Mr. Dnyanoba Manikrao Kangane and Mr. Shriram M Kangane and Mr. Vaibhav Uttam Tayde to repay the amount mentioned in the notice Rs. 6238081- (Rupees six lacs twenty three thousand eight hundred eight only) plus interest and charges as on 16/10/2021 within 60 days from the date of receipt of the said notice with future interest and incidental charges

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taken **Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 30 Tay of August of the year 2022.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, Agashi Road Branch, Virar West for an amount of Rs. 664786/Rupees Six Lacs Sixty Four thousand seven hundred eighty six Only) as on 29/08/2022 plus interest and incidental expenses incurred by bank thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property

Flat no A 202, Govind Apartment , Survey no 114 A/1 hissa no. 31/2 , Chandensar Road Village Kopri, Tal Vasai, Dist Palghar 401305 Boundaries: North:Flat no 201,South: Chandansar Road,West: Stairs/Passage,East: Public Road

Date: 30.08.2022 Authorised Officer

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that I am investigating the title of Meena Singh Chona, adult, Indian inhabitant, residing at 301/302, Spring Leaf, Plot No. 298, 12<sup>th</sup> Khar (West), Mumbai 400052 and Bindiya Sandeep Shrivastava residing at 301, Spring Leaf, Plot No. 298, 12<sup>th</sup> Khar (West), Mumbai 400052, to the property more particularly described in the Schedule hereunder written ("Property") on behalf my client Maria Teresa Battaglia.

ANY and all persons baying any right title share claim or interest.

in the **Schedule** hereunder written ("**Property**") on behalf my client Maria Teresa Battaglia. **ANY** and all persons having any right, title, share, claim or interest against or in respect of the Property or any part thereof by way of sale, exchange, lien, charge, mortgage (equitable or otherwise), gift, trust, bequest, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, tenancy, license, partnership deed, charge, easement, partition, loans, right of prescription or pre-emption or under any Agreement or Deed or other disposition or under any *lis pendens*, injunction, attachment, decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitration or otherwise howsoever are hereby requested to notify the same in writing to us with supporting documentary evidence at the address mentioned hereinbelow within **14 (fourteen) days** from the date hereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding in any manner whatsoever. **THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE**(Description of the Property)

All that 10 (Ten) fully paid up shares bearing Distinctive Share Nos. 191 to 200 (both inclusive) each for the value of Rs.50/- in all aggregating to Rs.500/- vide Share Certificate No. 20 dated 17th August, 2018 together with Flat No. 101, B-Wing, admeasuring 1041 sq. ft. carpet area on the 4th Floor and Two Car Parking Spaces on the podium in the building known as "Palazzo Landmark- Satyashraya" constructed on Plot No. 63-8 bearing CTS No. G/451, Taluka Bandra lying being and situate at 8-B, West Avenue, Santacruz (West), Mumbai-400054. **Mumbai, dated 6th day of September, 2022.** 

Mumbai, dated 6th day of September, 2022. Aditi Sahav

aditisahay.293@gmail.con Flat no. 404, C Wing, Comet Building, Bhakti Park, Wadala - 40003

# AXIS BANK LIMITED

Structured Assets Group, Corporate Office, "Axis House", C-2, 7th Floor, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli Mumbai - 400025. Tel: +91 22 24255729, Mob.- 9820146186, www.axisbank.com Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge Ahmedabad – 380006

#### **POSSESSION NOTICE**

[As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002] The Authorised Officer of Axis Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 [54 of 2002] ("Said Act", and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Said Rules") issued a demand notice date 03.01.2020 calling upon the Borrower/ Guarantors/ Mortgagors viz. M/s. Jayesf Lifescience India Private Limited, Mr. Nitin Prajapati, Mr. Pravinkumar Prajapati, and Mrs Chandrika N Prajapati, to repay the amount mentioned in the notice being 7,98,42,469.30/(Rupees Seven Crore Ninety Eight Lakh Forty Two Thousand Four Hundred and Sixty Nine
and Paise Thirty Only) being the amount due as on 15.12.2019 together with further
interest w.e.f. 16.12.2019 at contractual rate on the aforesaid amount and incidental
expenses, costs, charges, etc. incurred/ to be incurred until the date of payment of entire

amount, within 60 days from the date of the said notice. The Borrower/ Guarantors/ Mortgagors mentioned hereinabove having failed to repay th outstanding amount, notice is hereby given to the Borrower/ Guarantors/ Mortgagors ir particular and to the public in general that the Hon'ble Addl. Tehsildar, Mira-Bhayander, has taken possession of the immovable property described herein below and handed it over to the Authorised Officer of Axis Bank Limited pursuant to the order dated 5" March 2021 passed by Hon'ble District Magistrate, Thane in Case No. 17/SA/2021 in terms of powers vested in Hon'ble District Magistrate, Thane under the provisions of Section 14 of the Said Act ead with the Said Rules on this 30th August, 2022.

The Borrower/ Guarantors /Mortgagors' aftention is invited to provisions of sub-section 8 of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

The Borrower/ Guarantors/ Mortgagors in particular and the public in general are hereb The Borrower' Guarantors' Mortgagors in particular and the public in general are nereby cautioned not to deal with the subject property and any dealings with the said property will be subject to charge of Axis Bank Ltd. for an amount of ₹ 7,98,42,469.30/- (Rupees Seven Crore Ninety Eight Lakh Forty Two Thousand Four Hundred and Sixty Nine and Paise Thirty Only) being the amount due as on 15.12.2019 together with further interest w.e.f 16.12.2019 thereon and incidental expenses, costs, charges etc.

Description of Immovable Property

Shop no 5, on the Ground floor of the huilding known as "Bhavani lyot Tower" beginned.

Shop no. 5, on the Ground floor of the building known as "Bhavani Jyot Tower", bearing old survey Nos, 152, 153, 154 and New Survey Nos 27p, 28/4, 26/8, situated at Village Khari, Taluka and District Thane, within limit Mira-Bhayander Municipal Council, Thane District. Area admeasuring 21.56 Sq. Mtrs.. (built up area) respectively and being owned by M Nitinkumar N. Prajapati and Mrs. Chandrika N. Prajapati.

Shop no. 6, on the Ground floor of the building known as "Bhavani Jyot Tower", bearing old 152, 153, 154 and New Survey Nos 27p, 28/4, 26/8 Taluka and District Thane, within limit Mira-Bhayander Municipal Council, Thane Distric Area admeasuring 21.56 Sq. Mtrs., (built up area) respectively and being owned by M Nitinkumar N. Prajapati and Mrs. Chandrika N. Prajapati.

**Date :** 30.08.2022 **Place:** Bhayandar, Thane, Maharashtra

Authorised Office Axis Bank Ltd.

#### HARIYANA SHIP BREAKERS LTD

Registered Office: 156-Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai– 400 021 Tel.: 022-22043211; Fax-22043215,

E-mail: secretarial.hariyana@gmail.com CIN No. L61100MH1981PLC024774 Website: www.hariyanagroup.com ISO Certified (14001:2004/9001:2008/30000:2009)

Notice to the Shareholders

### NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM)

of the members of Hariyana Ship-Breakers Limited ("the Company") will be held on Friday, 30th September, 2022 at 09.00 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses that will be set forth in the Notice of AGM. The Ministry of Corporate Affairs (MCA) by Circular No. 14/2020 dated

8th April 2020, Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Circular No. 20/2020 dated 5th May 2020, Circular No. 02/2021 dated 13th January 2021 and Circular No. 2/2022 dated 5th May 2022 read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 the members of the company can join and participate at the AGM through VC/OAVM.

In compliance with the above mentioned Circulars, the Notice of AGM and Annual Report for FY 2021-22 will be sent electronically by the company to those members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 41st AGM and the Annual Report for FY 2021-22 will be also available on the website of the company (http://www.hariyanagroup.com/) and BSE Limited (www.bseindia.com). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM.

Accordingly, to update the details with the company the following procedure may be followed:

1. The members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get their email addresses registered secretarial.hariyana@gmail.com by providing details such as Folio Number, Certificate number, Shareholder's name, PAN, Mobile number, E-mail id and also upload the image of Share Certificate

and PAN card in PDF or JPEG format. The member holding shares in Demat form are requested to register their email addresses with their respective Depository Participant. Further, the member may temporarily register

addresses with the Company/RTA, at secretarial.hariyana@gmail.com by providing details such as DP ID/Client ID, Shareholder Name, PAN, Mobile No, Email Id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository Participant.

For Hariyana Ship-Breakers Limited

Place: Mumbai

Date: September 05, 2022

Rakesh Reniwal **Managing Director** Din: 00029332

#### ॲक्सिस बँक लिमिटेड

(मीआयएन एल६५११०जीजे१९९३पीएलमी०२०७६९) स्ट्रक्चर्ड ॲसेटस् ग्रुप, कॉर्पोरेट कार्यालय, ''ॲक्सिस हाऊस' सी-२, ७ वा मजला, वाडिया इंटरेनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०२५. दः + ९१ २२ २४२५५७२९, मोबाः ९८२०१४६१८६, www.axisbank.com नोंदणीकृत कार्यालयः ''त्रिशुल'', ३ रा मजला, सामर्थेश्वर मंदिर समोर, लॉ गार्डन जवळ, एलस ब्रिज अहमदाबाद - ३८० ००६

### कब्जा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचता जोडपत्र IV नुसार)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्सिस बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्यूरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (सदर ॲक्ट) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (सदर रूल्स) च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात रु. ७,९८,४२,४६९.३०/- (रुपये सात करोड अठठ्याण्णव लाख बेचाळीस हजार चारशे **एकोणसत्तर आणि पैसे तीस मात्र)** १५.१२.२०१९ रोजीसची थकबाकी असलेली सह १६.१२.२०१९ पासूनचे वरील रकमेवर सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि संपर्ण रक्कम प्रदानाच्या तारखेपर्यंत अनुषंगिक खर्च, परिव्यय प्रभार इ. उपार्जित/ उपार्जित होणारे अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार/ हमीदार/ गहाणदार म्हणजेच मे. जयेश लाईफसायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री. नितिन प्रजापती, श्री प्रविणकुमार प्रजापती आणि सौ. चंद्रिका एन प्रजापती यांना बोलाविण्यासाठी दिनांक ०३.०१.२०२०

रोजीस रोजीची मागणी सूचना निर्गमित केली. कर्जदार/हमीदार/ गहाणदार यांनी रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे. म्हणन कर्जदार/हमीदार गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, सन्माननिय अति. तहसिलदार, मीरा भाईंदर यांनी खालील नमूद स्थावर मिळकतीचा कब्जा घेतला आणि सदर ॲक्टच्या कलम १४ सहवाचता सदर रुल्स च्या तरतुदीअन्वये सन्माननिय अति. जिल्हा दंडाधिकारी, ठाणे मध्ये विहीत अटींमध्ये वाद क्र.१७/एसए/२०२१ मध्ये सन्माननीय जिल्हा दंडाधिकारी, ठाण द्वारे मंजूर ५ मार्च, २०२१ दिनांकीत आदेशाल अनुसरुन एक्सिस बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी ३० **ऑगस्ट, २०२२** रोजी सुपूर्त केला. कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्य

कलमन १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा एक्सिस बँक लि. करीता रक्कम रु. रु ७,९८,४२,४६९.३०/- (रुपये सात करोड अठ्ठ्याण्णव लाख बेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर आणि पैसे तीस मात्र) १५.१२.२०१९ रोजीसची थंकबाकी असलेली सह १६.१२.२०१९ पासूनचे त्यावरील

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

श्री. नितीनकुमार एन प्रजापती आणि सौ. चंद्रिका एन प्रजापती यांच्या मालकीचे मीरा भाईंदर नगरपरिषद, ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातील गाव खारी, तालुका व जिल्हा ठाणे येथे स्थित जूना सर्वे क्र.१५२,१५२,१५४ व नवीन सर्वे क्र.२७पी, २८/४, २६/८ धारक भवानी ज्योत टॉवर अशा ज्ञात इमारतीमधील तळ मजल्यावरील दकान क्र. ५ क्षेत्र मोजमापित २१.५६ चौ.मी.(बिल्ट अप क्षेत्र).

श्री. नितीनकुमार एन प्रजापती आणि सौ. चंद्रिका एन प्रजापती यांच्या मालकीचे मीरा भाईंदर नगरपरिषद, ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातील गाव खारी, तालुका व जिल्हा ठाणे येथे स्थित जूना सर्वे क्र.१५२, १५३, १५४ व नवीन सर्वे क.२७पी. २८/४. २६/८ धारक भवानी ज्योत टॉवर अशा जात इमारतीमधील तळ मजल्यावरील दकान क. ६ क्षेत्र मोजमापित २१.५६ चौ.मी.(बिल्ट अप क्षेत्र).

दिनांक : ३०.०८.२०२२ ठिकाण: भाईंदर, ठाणे, महाराष्ट्र

पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ. भाराअधीन राहील.

प्राधिकृत स्वाक्षरीकर्त ॲक्सिस बँक लि

सही/-

### जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे समेळ (जुने गाव उमराळे), ता. वसई, जि. पालघर (जुना ठाणे) येथील नविन सर्वे नं. २६ (जुना १७२), हिस्सा नं. २, क्षेत्र ७१० चौ. मी., आकारणी रु. पै. ७१.०० ही बिनशेती जिमन मिळकत ७/१२ चे उताऱ्यावर साजीदा अजमल चावरे व सामीया अजमल चावरे ह्यांचे नावे मालक म्हणून वर्णिलेली असून सदर बिनशेती जिमन मिळकत निर्विवाद बोजा विरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता तसेच मा. नगररचनाकार, वसई विरार शहर महानगरपालिका ह्यांना उद्देशून नामाधिकार दाखला (Title Clearance Certificate) देण्यासाठी सदर प्रकरण आमचेकडे जमिन मालकांनी सोपविलेले आहे, तरी सदर जिमनी संबंधाने कोणाहीकडे हितसंबंधाच्या दृष्टिने गहाण, दान, बक्षिसपत्र, वाटप, वारसा हक्क, मृत्यूपत्र, पोटगी, बोजा, कोर्टाचे दावे/ निकालपत्र, वसूली दाखले वा कब्जा हक्क, कुळ वगैरे रित्या हस्तांतरणाच्या दृष्टिने विधीग्राहाय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरवा असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत लेखी कायदेशीर पुराव्यासह आपली हरकत आमचे करमाळे, विरार (प.), पो. विरार, ता. वसई, जि. पालघर ४०१ ३०३ या पत्यावर सादर करावी. अन्यथा कोणाची काहीही हरकत नाही वा हरकत हक असल्यास ते सोडून देण्यात आले आहे असे समजून सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा नामाधिकार दाखला (Title Certificate) देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

दिनांक - ०५/०९/२०२२ सही/

वकील नेत्रा सी. नाईक

#### स्थावर मिळकतींच्या ई-लिलाव नि विक्री करिता जाहीर सूचना

ाक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटे** (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉपीरेट कार्यालय प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१८ ्हिरियाणा) आणि शाखा **आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६व्ही, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे – ४००६०४ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी <b>'जे आहे जेथे आहे तत्वाने आणि जे आहे जसे आहे तत्वाने**' तिच्या विक्रीच्या हकासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेबट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईट: www.bankeauctions.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

कर्जदार/	मागणी सूचना	स्थावर मिळकत/	सां	केतिक	राखीव
सह-कर्जदार/	तारीख आणि रक्कम	तारण मत्तेचे वर्णन	कब्जा	ची तारीख	किंमत
हमीदार	१२-मे-२०२२	श्रीजी गार्डन फ्लॅट क्र. बी/७०३, १००	१९-जु	लै-२०२२	रु. २४,९२,०००/-
१. श्री. नरेश शंकर जाधव	<b>रु. २३,५५,२७०/</b> – (रु. तेवीस र		२३-जुलै-२०२२ तारखेनुसार एकूण थकबाकी		(रुपये चोवीस लाख ब्याण्णव
२. सौ. सुषमा नरेश जाधव	पंचावन्न हजार दोनशे सत्तर फक्त				हजार फक्त)
(प्रॉस्पेक्ट क्र. ८०३४३१	बोली वाढीव रक्कम	पश्चिम, वळीवली, बदलापूर (प),		७९६/- (रुपये	इसारा अनामत रक्कम (इअर)
आणि ९४०२५१)	रु. २५,०००/- (रुपये पंचवी	ठाणे, महाराष्ट्र, भारत धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.		ाख सत्तेचाळीस	रु. २,४९,२००/- (रुपये दोन लाख
	हजार फक्त)			सहाण्णव फक्त)	एकोणपन्नास हजार दोनशे फक्त)
१. श्री. किरण केरनाथ	२३-मे-२०२२	फ्लॅट क्र. ६०३, मोजमापित २९.८२		ञ्जाची तारीख	राखीव किंमत
बनसोडे	रु. २५,९९,१४४/- (रुपये	चौ. मी., ६वा मजला, विंग सी, टाईप	०५-ऑगस्ट-२०२२		रु. २४,७९,७००/-
२. फ्लाय ट्रॅव्हल्स	पंचवीस लाख नव्याण्णव हजा		२३-ऑगस्ट	- 2022	(रुपये चोवीस लाख एकोणऐंशी हजार
३. श्रीम. जयश्री केरनाथ	एकशे चव्वेचाळीस फक्त)	गाव देवी मंदिरासमोर, बदलापूर पूर्व,	तारखेनुसार	एकूण थकबाकी	सातशे फक्त)
बनसोडे (प्रॉस्पेक्ट क्र.	बोली वाढीव रक्कम	ठाणे, पिनकोड:- ४२१५०३, महाराष्ट्र, भारत धारक मिळकतीचे ते	रु. २६,८१,९५५/- (रुपये सब्बीस लाख एक्याऐंशी हजार नऊशे पंचावन्न फक्त)		इसारा अनामत रक्कम (इअर)
८५३५७१)	ह. २५,०००/-	सर्व भाग आणि विभाग.			रु. २,४९,९७०/- (रुपये दोन लाख
3 (4 (3.))	(रुपये पंचवीस हजार फक्त)				एकोणपन्नास हजार नऊशे सत्तर फक्त)
१. श्री. अरुमुगम रमैया	२७-मे-२०२२	फ्लॅट क्र. ११०४ बी विंग, क्षेत्र	सांकेतिक व	ञ्जाची तारीख	राखीव किंमत
नैनार.	रु. ५,९६,२४५/- (रुपये पार		०५-ऑगस्ट-२०२२ २३-ऑगस्ट-२०२२		रु. १८,४२,२००/-
२. श्रीम. लक्ष्मी आर	लाख सहाण्णव हजार दोनशे	मजला, त्रिशुळ गोल्डन व्हिले,			(रुपये अठरा लाख बेचाळीस हजार
(प्रॉस्पेक्ट क्र.	पंचेचाळीस फक्त)	सोनिवल, बदलापूर पश्चिम, ठाणे,	तारखेनुसार	एकूण थकबाकी	दोनशे फक्त)
आयएल१००३७०४८)	०३७०४८) बोली वाढीव रक्कम रु. २०,०००/-	पिनकोड: ४२१५०३, महाराष्ट्र धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.	रु. ६,०	9,99८/-	इसारा अनामत रक्कम (इअर)
		ामळकताच त सव माग आणि विमाग.	(रुपये सहा लाख नऊ हजार		रु. १,८४,२२०/- (रुपये एक लाख
(रु. वीस हजार फक्त)			एकशे अठरा फक्त)		चौऱ्याऐंशी हजार दोनशे वीस फक्त)
मालमत्तेची तप	ासणीची तारीख	इअर शेवटची तारीख		<b>ई</b> -	लिलावाची तारीख/वेळ
३०-सप्टें-२०२२. स	. ११.०० ते द. १४.००	०३–ऑक्टो–२०२२ सायं. ५ पर	ऑक्टो-२०२२ सायं. ५ पर्यंत ०६-ऑक्टो-२०२२ ११०० ते १३.०० १		

प्रदानाचे माध्यम : सर्व प्रदान हे गुरुग्राम येथे देव 'आयआपएफएल होम फायनान्स लिमिटेड' च्या नाये डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याचा तपशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नाव: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४, डी) आयएफएससी कोड : एससीबीएल००३६०२५ किंवा पेमेंट लिंक: https://quickpay.iiflfinance.com.

अटी आणि शर्ती:-ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छक बोलीदारांनी सेवा परवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगर्डन अकाऊंट. लॉगर्डन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रप

पाठविणे/सादर करणे आवश्यक आहे. बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रककम मध्ये नमुद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्

केल्यास, समाप्तीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.

यशस्वी बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारत्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे. खरेदीदाराने सेस, प्रयोज्य पुदांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर

आणि दरासह इतर अनुषांगिक खर्चे, प्रभार भरायचे आहेत. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट

https://bankeauctions.com आणि https://www.lifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर : @7291981124/25/26 यांना मिळकतीशी संबंधित चौकशीसाठी श्री. जितंद्र गुप्ता @+91-9372258003, ईमेल आयडी : jitendra.gupta1@iifl.com यांना संपर्क करू

........ वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मत्तेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफएल कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नकसानीसाठी जबाबदार राहणार नाही.

कारा बढ़ा सारस्वात माळका ज्या पुरालामाता जनावपूर स्वार साहार पढ़े कर्जदाता ग्राद्य सूचना रेपण तरे की, जर राजनी सदर बस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर बरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील. वरील विहित वेठेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत)

जप्त करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल. . एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्यास्

आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील. 🚃 सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८ (६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना =

नलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल

सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड ठिकाणः ठाणे, दिनांकः ०६-सप्टेंबर-२०२२

## पतंजलि फूड्स लिमिटेड

(पर्वोक्त जात रूची सोया इंडस्टीज लिमिटेड)

सीआयएन क्र. एल१५१४०एमएच१९८६पीएलसी०३८५३६ **नोंदणीकृत कार्यालयः** 'रूची हाऊस', रॉयल पाम्स, सर्व्हें क्र. १६९, आरे मिल्क कॉलनी, मयुर नगरजवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६५, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनीः (+९१-२२) ६१०९०१००/२०० ई-मेलः secretarial@patanjalifoods.co.in, संकेतस्थळः www.patanjalifoods.com

### ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना आणि रिमोट ई-मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, पतंजलि फूड्स लिमिटेड (पूर्वोक्त ज्ञात रूची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड) ("कंपनी") च्या सभासदांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") सामाईक स्थळावर कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएम घेण्यासाठी ज्या कंपन्यांना परवानगी आहे अशा सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") द्वारे निर्गमित इतर प्रयोज्य तरतुदी आणि दिनांक मे ५, २०२२ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २/२०२२ सहवाचता एकत्रित दिनांक मे ५, २०२० रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २०/२०२०, जानेवारी १३, २०२१ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २/२०२१, डिसेंबर ८, २०२१ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. १९/२०२१ आणि डिसेंबर १४, २०२१ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २१/२०२१ ("एमसीए सर्क्युलर्स" एकत्रितपणे उल्लेखावे) सहवाचता त्यान्वये नियमावली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुर्दीनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") द्वारे गुरूवार, सप्टेंबर २९, २०२२ रोजी द. २.०० वा. घेण्यात येणार आहे.

संचालक मंडळाचा आणि त्यावरील लेखापरीक्षकाचे अहवाल ("वार्षिक अहवाल") आणि मार्च ३१, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे एकमेव आणि एकत्रिकृत वित्तीय विवरणपत्राचे समाविष्ट अंतर्गत जे वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल आणि विश्लेषणात्मक विवरणपत्र ("सूचना") सह कंपनीची ३६ वी एजीएम आमंत्रण सूचना एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सनुसार कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात येईल. केवळ व्हीसी/ओएव्हीएमदारे सभासद ३६व्या एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात.

वार्षिक अहवाल आणि कंपनीची ३६ वी एजीएम सूचना कंपनीचे संकेतस्थळ (www.patanjalifoods.com) येथे, स्टॉक एक्स्चेंज जेथे कंपनीचे प्तमभाग सूचीबद्ध आहेत अर्थात बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) येथे आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) येथे आणि नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") अर्थात (www.evoting.nsdl.com) येथेदेखील

उपलब्ध करून देण्यात आले आहे.

स्थळः इंदूर

एमसीए सर्क्युलर्स आणि सुधारित केल्याप्रमाणे लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियमावली ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे निर्गमित सेक्रेटरियल स्टॅंडर्झ ऑन जनरल, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ (सुधारित केल्याप्रमाणे) च्या नियम २० सहवाचता अधिनियमाच्या च्या कलम १०८ नुसार, कंपनी त्यांच्या सभासदांना एजीएम सूचनेतील ठरावांवर त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्यास शक्य होण्यासाठी सुविधा पुरविण्यासाठी इच्छुक आहे. सभासद एनएसडीएलद्वारे पुरविण्यात त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक मत पद्धतीने (रिमोट ई-मतदान) देऊ शकतात.

एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसाय इलेक्ट्रॉनिक मत पद्धतीने मत देऊन व्यवहार करण्यात येईल. वार्षिक अहवाल आणि एजीजीएम आमंत्रण सूचना समाविष्ट रिमोट ई-मतदानासंदर्भात पत्रव्यवहार कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात येईल. सदर पत्रव्यवहार कंपनीचे संकेतस्थळ (www.patanjalifoods.com) येथे आणि एनएसडीएलचे संकेतस्थळ (www.evoting.nsdl.com) येथेदेखील उपलब्ध आहे.

रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि बुधवार, सप्टेंबर २८, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. संपेल. सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-मतदान शक्य नसेल. कट ऑफ तारीख अर्थात गुरूवार, सप्टेंबर २२, २०२२ रोजी लाभप्रद मालक /सभासदांची नोंदणी असणाऱ्या व्यक्ती केवळ सर्वसाधारण सभेत रिमोट ई–मतदान आणि ई–मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत. कट ऑफ तारीख अर्थात गुरूवार, सप्टेंबर २२, २०२२ रोजी शेअर्स धारण आणि एजीएम सूचना पाठवणीपश्चात कंपनीचे सभासद बनल्यास वा कंपनीचे शेअर्स संपादित केले असल्यास, evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे. सभासद ज्यांनी ई-मतदानाकरिता आधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत देण्यासाठी त्याने/तिने त्याचा/तिचा अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करू शकता.

\_ याव्यतिरिक्त, ई-मतदानाकरिता सुविधा एनएसडीएलचे संकेतस्थळ https://eservices.nsdl.com येथेदेखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी कंपनीच्या सभासदांना आणि ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत नोंदविलेले नाही अशांना उपलब्ध करून देण्यात येईल. सभासदांना एजीएम सुचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व सुचना आणि विशेषतः एजीएम दरम्यान ई-मतदान पद्धतीद्वारे वा रिमोट ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग होण्याकरिता सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे.

ई–मतदान आणि एजीएम उपस्थितीसंदर्भातील कोणत्याही चौकशी वा निर्गमनाच्या बाबतीत तुम्ही फ्रिकेन्टली आस्क्ड केशन्स ("एफएक्यूज") आणि हेल्प सेक्शन अन्वये ई-मतदान मॅन्युअली www.evoting.nsdl.com याचा संदर्भ घ्यावा वा evoting@nsdl.co.in यावर ई-मेल लिहावा वा श्रीम. पह्नवी म्हात्रे, वरीष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांना संपर्क साधावा वा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदानाकरिता सुविधेशी जोडलेल्या सर्व शंका तुम्ही श्रीम. पल्लवी म्हात्रे, वरीष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०००१३ येथे पाठवावे वा evoting@nsdl.co.in यावर ई-मेल लिहावा वा १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा.

> पतंजलि फूड्स लिमिटेड (पूर्वोक्त ज्ञात रूची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड)

**Union Bank** 

ॲमेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखाः २१, वीणा वेबसे, मेइझानीन मजला, दलाल स्ट्रीट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जवळ, फोर्ट, मुंबई-४०००२३. वेबसाईट : http://www.unionbankofindia.co.in ईमेल: arb.msm@unionbankofindia.com

#### शुद्धिपत्रक

कृपया दिनांक ०४.०९.२०२२ रोजी पान क्र. ४ वर **मेगा ई-लिलाव विक्री सूचना (सरफैसी ॲक्ट** अन्वये) या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. या सूचनेमध्ये अनु. क्रमांक ८ आणि ९ चे मिळकतीचे वर्णन, राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम अनावधाने चुकीचे प्रसिद्ध झाले असन त्या ऐवजी खालील प्रमाणे वाचावे.

ए) राखीव किंमत ए) कर्जदारांचे नाव / बी) शाखेचे नाव सी) मिळकतीचे वर्णन डी) मालकाचे नाव ए) मे. गुरु सिक्युरिटी फोर्स प्रा. लि. बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ए) रु. ८१,००,०००.०० शाखा सी) दुकान क्र. १०, पुनित टॉवर-॥, कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. बी) रु. ८,१०,०००.०० १९, सीबीडी बेलापूर, मोजमापित ६३५ चौ. फू. सुफ बेल्ट अप क्षेत्र. डी) श्री. विजयहिंद रामधारी सिंग

ए) मे.गुरु सिक्युरिटी फोर्स प्रा. लि. बी) ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ए) रु. ६४,२६,०००.०० शाखा सी) एकत्रित फ्लॅट ३०१ आणि ३०२, ३रा मजला. प्रत्येकी मोजमापित २२५ चौ..फू., कॉरपेट क्षेत्र. फॉलीकॉन कोर्ट, प्लॉट नं.४, मिलेनियम पार्क, हरीओम नगर, मुलुंड (पूर्व), मुंबई – ४०००८१. डी) श्रीमती आशा विजयहिंद सिंग

तसेच. क्र. नं. १२ मध्ये कर्जदरांचे नाव मे. बालाजी ऑटो वर्ल्ड प्रा. लि. चा संदर्भ घ्यावा. या क्रमांक मध्ये मोजमापित क्षेत्र १०६७.०६ चौ . मी. ऐवजी **मोजमापित ७७३.८८ चौ. मी.** असे वाचावे. इतर मजकू र जस आहे तसा राहील.

प्राधिकत अधिकारी यनियन बँक ऑफ इंडिया

#### जाहीर सूचना

सर्व संबंधित व्यक्ती, अधिकृत रहिवासी पर्यावरण विषयक मंडळे, एन.जी.ओ. आणि इतर यांना या जाहीर सूचनेद्वारे असे कळविण्यात येते कि राज्य पर्यावरण आघात मल्यांकन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी खालील वसाहत बांधकामासाठी पर्यावरण अनुमती प्रदान केली आहे. महाराष्ट्र पोलीस को- ऑप. हौसिंग फेडरेशन लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र यांच्या गृह व त्र्यावसायिक संकुलाच्या सर्वे नं. २६३ (पार्ट) सी.टी.एस. नं. ३५२५ (पार्ट), प्लॉट नं. सी-२ दादासाहेब गायकवाड नगर, मालवणी मालाड (पश्चिम), मुंबई **महाराष्ट्राच्या खाली** पल क. SIA/MH/MIS/२६६३१९/२०२२ दिनांक २८/०७/२०२२ अन्वये पर्यावरप अनुमती प्रदान केली आहे.

सदर पत्नाच्या प्रती महाराष्ट्र शासन, पर्यावरण अनुमती विभाग, मंत्रालय व महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे https://parivesh.nic.in/ या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाइटव

#### जाहीर सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, कार्यालय क्र. २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. - बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

सेक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना र्ह धिएचएफएल दरम्यान केलेल्या कर्ज करारानुसार मंजूर केलेल्या गृहकर्ज सुविधेच्या संदर्भात तारणांची सक्तवसुली करण्याच्या संबंधात आयसीआयसीआय बँक लि. (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेकडे कर्ज अभिहस्तांकीत केल्यावर) जारी करण्यात आली होती आणि खालील कर्जदार ज्यांनी तारण धनकोंकडून त्यांन वेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे ऱ्यांच्या अतिम ज्ञात पत्त्यावर त्यांना सुचना जारी करण्यात आली होती. तथापि ती न बजावता परत आली म्हणून सदर जाहिर सुचनेच्या मार्गाने त्यांना याद्वारे सुचित करण्या

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	अंमलबजावणीयोग्य	सूचना पाठविल्याची	एनपीए
क्र.	(डीएचएफएल जूने एलएएन आणि आयसीआयसीआय नवीन	मत्ता/ तारण मत्तेच्या	तारीख/ सूचनेच्या	तारीख
	एलएएन) आणि पत्ता	मिळकतीचा पत्ता	तारखेस थकबाकी	
۶.	दिपक प्रलहादराव वायकोळे/दुर्गाबाई डी/ वयुझेडपीबीआय००००५०००२१५ (डीएचएफएल ओल्ड लॅन -०६८०००११०५ आणि आयसीआयसीआय न्यू लॅन- क्युझेडपीबीआय००००५०००२१५) आणि सी/ओ शंकर विद्रलराव लठाकर, श्रीरामनगर, महाराष्ट्र, नांदेड ४३१६०५	प्लॉट क्र १५७, अनु क्र.१९१ तिरुपती नगर, हिंगोली नांदेड रोड, कलमनुरी, जिल्हा हिंगोली महाराष्ट्र कलमनुरी ४१३८०१		११.०५.२०२२
٦.	उमेश एन जाधव/संजीवनी उमेश जाधव/नारायण गुलाबराव जाधव (क्युझेडव्हीएचआय०००५०४००९१ (डीएचएफएल ओल्ड लॅन –११२००००४७८८ आणि आयसीआयसीआय न्यू लॅन- क्युझेडव्हीएचआय००००५०४००९१) आणि बी/४२४, परिवर्तन अपार्ट, महात्मा फुले नगर, शिव शाखाजवळ, करेस रोड ठाणे ४००६०६	फ्लंट क्र ५०४, ५वा मजला, इमारत क्र १, एन जी हिल व्ह्यु सीएचएसएल विश्वकर्मा मंदीराजवळ, ठाणे ४००६०६	₹.	११.०५.२०२२

ार्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्याचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर स्चना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसा थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतदीं अन्वये पढील पावले उचलण्यात येतील

दिनांक : सप्टेंबर ०६. २०२२ ठिकाण: परभणी व ठाणे

प्राधिकत अधिकार्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड



मुथूट होमफिन (इंडिया) लि. कॉर्पोरेट कार्यालय : १२०१ आणि १२०२, १२ वा मजला, "ए" विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क, वेस्टर्न एक्प्रेस हायवे लगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) अन्वये.

नेम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये मुथूट होमिफ (इंडिया) लि. (एमएचआयएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००१ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमृद रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. जी खाली दिलेली आहे.

सदरह मागणी सूचनेतील तपशिलानुसार द.सा. २% दराने पुढील व्याजासह एकत्रित येथे खालील नमूद रक्कम सदरह सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत एमएचआयएल ला चुकर्त करण्यासाठी कर्जेदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या थकीत परताच्यासाठी खोलील मत्ता या सेबंधित सदर कर्जदारांनी एमएचआयएल कडे गहाण ठेवल्या आहेत.

अनु. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/कर्ज खाते क्र./ शाखाचे नाव	एकूण थकीत रक्कम (रु.)	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)
8	गणेश विलास जाधव / सुशांत विलास जाधव / सुनंदा विलास जाधव / ००३-०००००९५३ / पुणे	रु. १३८३९२९/- (रुपये तेरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकोणतीस मात्र)	२५-०८-२०२२	स्वराज हाईट्स, आंबेगाव खुर्द, हवेली पुणे, महाराष्ट्र – ४११०४६
2	जयश्री सदानंद म्हात्रे / सदानंद अर्जुन म्हात्रे / ०३८-०३८००५४४ /मुंबई	रु. १४२७२८२/- (रुपये चौदा लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी मात्र)	२५-०८-२०२२	फ्लॅट क्र. ४०५ ४था मजला, बी विंग, गजानन कृपा, विङ्गल मंदिराजवळ, सुकापूर पनवेल, रायगड, पनवेल-४१०२०६
w	संतोष हरिश्चंद्र शेलार/ शुभांगी संतोष शेलार/ ००३-००००१३५२/पुणे	रु. ८५४९३५/- (रुपये आठ लाख चोपन्न हजार नऊशे पस्तीस मात्र)	२५-०८-२०२२	समर्थ हाईट्स, गट क्र. ८६ किरकतवाडी, हवेली, पुणे पुणे महाराष्ट्र ४१९०२४
γ	प्रसाद शंकर कडू / प्राजक्ता प्रसाद कडू / ००३-००३०४९६२ / पुणे	रु. १३०५९३४/- (रुपये तेरा लाख पाच हजार नऊशे चौतीस मात्र)	२५-०८-२०२२	साई आशिष पार्क, स क्र. २८४, हिस्सा क्र. ४/२, गाव लोहागाव, तालुका-हवेली, पुणे, महाराष्ट्र-४१९०४७
٩	संजय रतन पवार / रतन कृष्ण पवार / अलका रतन पवार / ००९-००९००६०८ /कोल्हापूर	रु. ३२६२५१/- (रुपये तीन लाख सव्वीस हजार दोनशे एकावन्न मात्र)	२५-०८-२०२२	घर क्र. १/३७, जगदाळे लेन, पद्मळे बस स्टॉप क्षेत्र, येथे - पद्मळे, तालुका - मिरज, सांगली, सातारा-४१६४१६.
ĸ	भागचंद शंकरराव रहांगडाले / रत्ना भागचंद रहांगडाले / अमोल भागचंद रहांगडाले / ०१०- ०१०००३६२ /नागपूर	रु. १४८५४००/- (रुपये चौदा लाख पंच्याऐंशी हजार चारशे मात्र)	२५-०८-२०२२	प्लॉट क्र. ६६, सर्व्हें क्र. १८, सुरेख गृह निर्माण एस.एस. चिखली देवस्थान, नागपूर–४४०००८
9	पप्पू लश्मन काटोले / प्रीती पप्पू काटोले / ०१०-०१०००७०२ /नागपूर	रु. ५१४३७९/- (रुपये पाच लाख चौदा हजार तीनशे एकाहत्तर मात्र)	२५-०८-२०२२	प्लॉट क्र. ८८-बी, केएच क्र. २ आणि ३, सीटीएस क्र. ४५, शीट क्र. ९८८/८, पीएच क्र. ११, मौजा नारा, कोराडी रोड, नागपूर-४४००१४
۷	ज्ञानेश्वर धुडाकू सुरवाडे / संगिता ज्ञानेश्वर सुरवडे / सागर ज्ञानेश्वर सुरवडे / ०१८-०१८००३६५ /जळगाव	रु. ७०१५९५/ – (रुपये सात लाख एक हजार पाचशे पंच्याण्णव मात्र)	२५-०८-२०२२	ब्लॉक क्र. ०१, प्लॉट क्र. ०१, गट क्र. २१८, रामकृष्ण हरि पार्क, शिरसोली प्रा बीओ, जळगाव-४२५००१
٩	लीना सुनील जाधव / सुनील बबन राव जाधव / ०३९-०३९००६६ /बारामती	रु. ८६८५१३/- (रुपये आठ लाख अडुसष्ट हजार पाचशे तेरा मात्र)	२५-०८-२०२२	फ्लॅट क्र. १५, ४था मजला, ई विंग, स्वप्नपूर्ती फेज २, मुक्ती क्र. २ सीएचएसएल, गेट क्र. २०६/१, राजारामबापू माळी नगर, जुना मोरगाव रोड कसबा, बारामती– ४१३१०२
१०	चंद्रकांत अंकुश जंगम / भयश्री चंद्रकांत जनम / अंकुश मारुती जनम / ०३९-०३९०००८९ /बारामती	रु. ५२८२८१/-(रुपये पाच लाख अठ्ठावीस हजार दोनशे एक्याऐंशी मात्र)	२५-०८-२०२२	गट क्र. ६८१, मिळकत क्र. ४०८, बारामती ॲग्रो लि समोर, हेतचेरी डिव्ह, ए/पी गुणवाडी, तालुका बारामती जिल्हा पुणे-४१३१०२

सदरहु कर्जदारांना वरीलनुसार एमएचआयएल ला प्रदान करण्यास कसूर केल्यास एमएचआयएल खर्च आणि परिणाम अशा कर्जदारांच्या सर्वस्वी जोखमीवर सदर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. सदर कर्जदारांना एमएचआयएल च्या लेखी पूर्ण सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने वरील सदर मत्ता हस्तांतर करण्यापासून ॲक्ट अन्वये प्रतिबंध करण्य

येत आहे. सदर ॲक्ट आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमाच्या तरतुदीचे कोणाही व्यक्तीनी उल्लंघन केल्यास ते ॲक्ट अन्वये दिल्यानुसार दंड आणि/किंवा कारावासासाठी पात्र ठरतील.

ठिकाण : महाराष्ट्र दिनांक : ०६.०९.२०२२

पाधिकत अधिकारी मुथुट होमफिन (इंडिया) लि. करिता



ॲण्ड फॅन कं.

राजेंद्र मारुती

माळकर

प्लॉट, दक्षिण: आतील रोड.

वाशी, नवी

प्लॉट, दक्षिण: प्लॉट क्र.२

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बॅक

(शेड्युल कमर्शिअल बँक)

नोंदणीकृत कार्यालय: उत्कर्ष टॉवर, एनएच-३१ (एअरपोर्ट रोड), सेहमालपूर, काझी सराई, हरहुआ, वारणसी, युपी - २२१ १०५

### स्थावर मिळकतीकरीता कब्जा सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००३ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखे रोजीस मागणी सूचना जारी करून त्यांना रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले

रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्या समोरील नमद रोजीस घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामन्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार **उत्कर्ष स्मॉल फायनानस बँक लिमिटेड** यांस खाली दिलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्तेच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतर्दीकडे कर्जदार यांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

J1.	शाखय	खारपाय	क्रिजदार/हमादाराच	मागणा	900011	मागणा सूबमञ्जा		
क्र.	नाव	नाव	नाव	सूचनेची तारीख	सूचनेची तारीख	तारखेरोजीस		
			(मिळकतीचे मालक)			थकीत रक्कम		
१	ठाणे,	आहिद टाकी खान	आहिद टाकी खान (कर्जदार) आणि	02-08-2022	04-09-2022	रु. ३१,९६,५९६/-		
	महाराष्ट्र		सोमय्या आहिद खान (हमीदार)					
11911	ਸ਼ੁਆਰੀ ਵਾਸ਼ਾ ਸਿਕਕ ਹੀ ਤੇ ਕੁਸ਼ਤ (ਸ਼ਸ਼ਮਤਿਲ ਸਿਕਕ ਹੀ ਤੇ ਸ਼ੁਰੂ ਤੇ ਆਸ ਆਸ਼ਿ ਰਿਆਸ) ਦਾ ਸ਼ੁਰੂ ਕੁ 800, ਤੁਰੀ ਰਿੰਸ਼ ਤੀਸ਼ਾਵ ਦਾ ਸ਼ਿਸ਼ਸ਼ ਸ਼ਾਸਿਸ਼ਸ਼ੀ							

मार्केट एक्टेन्शन कॉम्प्लेस, जनता मार्केट रोड, अक्षर बिझनेस पार्क जवळ, प्लॉट क्र. १७बी, १७सी, १८, सेक्टर १९, तुर्भे, नवी मुंबई ४००७०५. पूर्व: सलोनी कन्ट्रक्शन पश्चिम: एमटीएनएल टेलिकॉम सर्व्हिस उत्तर: जनता मार्केट रोड, दक्षिण: आतील रोड, महालक्ष्मी रेडिओ महालक्ष्मी रेडिओ

ॲण्ड फॅन कं. (कर्जदार १) आणि राम

राजेंद्र मारुती माळकर (कर्जदार १),

प्रमिला राजेंद्र माळकर

मनिषा योगेश बिनेकर (कर्जदार २)

जेठानंद तानवानी (कर्जदार २) <mark>प्रभारीत/गहाण मिळकतीचे वर्णन (समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग):</mark> फ्लॅट क्र. ००१, तळमजला, ए विंग, ड्रीम हाऊस, विचुंबे, विचुंबे रोड लगत, सर्व्हे क्र. १०९ येथे गाव विचुंबे, पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र ४१०२०६. पूर्व: आतील प्लॉट, पश्चिम: ओपन प्लॉट, उत्तर: ओपन

मुंबई (कर्जदार २) आणि संदेश काशीनाथ माळकर (हमीदार) प्रभारीत/गहाण मिळकतीचे वर्णन (समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग): फ्लॅट क्र. ३, १ ला मजला, (मोजमापित क्षेत्र ९१.८९

चौ.मीटर्स बिल्ट अप क्षेत्र) ग्राम पंचायत हाऊस क्र. ३२७(७) इमारत साईधाम को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात, प्लॉट क्र. २, गाव पोस्ट मोहोपाडा, तालूका खालापूर, सर्व्हे क्र. १६४, हिस्सा क्र. २, जि. रायग़ड ४१०२२२, पूर्व: माळरान जमीनीचा प्लॉट, पश्चिम: श्री प्रकाश गायकवाड यांचा ओपन प्लॉट. उत्तर: दांड अपटा रोड. दक्षिण: कानबगावचा प्लॉट योगेश लक्ष्मण योगेश लक्ष्मण बिनेकर (कर्जदार १), ०२-०६-२०२२ ०३-०९-२०२२ ह. ४३,२८,५०८/-

भा	रीत/गहाण मि	ळकतीचे वर्णन (सम	ाविष्ट मिळकतीचे सर्व ते भार	ा आणि विभाग)	): नागपूर मह	हानगरपालिका, ता. ि	निल्हा नागपूर ४४००३६		
या ह	ग हद्दीत येथे स्थित प्लॉट क्र. ४२, मौजा, जैतालाल, मोजमापित १५००.०० चौ.फू. (१३९.३५ चौ,मीटर्स) सर्व्हे क्र. ४२,४३,३२,३७, सिटी सर्व्हे								
. ६८, शीट क्र. १८८ बी/१२.									
,	लकडगंज	बलिराम रतन	बलिराम रतन मोरोलिय	П 03-0	ε- <b>२</b> 0२२	03-09-2022	र. ७.३१.३३८/-		

०३-०६-२०२२ | ०३-०९-२०२२ | रु. ७,३१,३३८/-लकडगंज मोरोलिया (कर्जदार) प्रभारीत/<mark>गहाण मिळकतीचे वर्णन (समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग):</mark> प्लॉट क्र. १, वॉर्ड क्र. २७, मौजा कातोल, पीएच क्र. ४४, मौजा क्र. ३२, केएच क्र. २१४/२, जुना आणि नवीन १०२६, ता. कटोल, जि. नागपूर, पूर्व: श्री. कुप्रिया हाऊस, पश्चिम: रोड, उत्तर: श्री. गोमकले

> अरिफ मुल्ला (प्राधिकृत अधिकारी) उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड साठी

07-0E-7077 07-09-7077 F. 84.84.988/-

## जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात आहे की (१) श्री वासुदेव रामदास श्रॉफ, (२) श्री राजकुमार वासुदेव श्रॉफ आणि (३) श्री विक्रम वासुदेव श्रॉफ हे खालील परिशिष्टातील विशेष विवरणित आणि सम्पूर्णपणे भारमुक्त अशी मालमत्ता, त्यावरील उभे असलेले स्ट्रक्चरसह एकत्रितपणे हस्तांतर, असाइन आणि कन्वे करण्यास इच्छुक आहेत आणि आमचे अशील सदर मालमत्तेमधील त्यांचे सर्व हक अधिग्रहित करण्यास इच्छुक आहेत.

कोणतीही व्यक्ती/कॉर्पोरेट संस्था/आर्थिक संस्थान/सरकार ज्यांचे सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भागाविरुद्ध विक्री, भाडेपट्टा, लीव ॲण्ड लायसंस, प्रभार, ग्रहणाधिकार, लिसपेंडेंस, वारसाहक, गहाण, बक्षीस, विनिमय, विश्वस्त, मृत्युपत्र, देखभाल, भाडेकरू, सुविधाधिकार, ताबा. भोगवटा किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील हितसंबंधादारे कोणताही दावा असेल तर त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सदरह् सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांची नोटरीकृत प्रतीसह खालील स्वाक्षरीदारांना त्यांच्या कार्यालय क्र. १, मेहता बिल्डिंग, १ला मजला, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३ येथील कार्यालय पत्त्यावर याची लेखी स्वरूपात माहिती द्यावी अन्यथा दावे, जर कोणते असतीलही, तर ते सोडून दिले असल्याचे आणि/किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल.

#### वरील संदर्भित परिशिष्ट:

१६८, लाम रोड, देवलाली येथील जानकी कुटीर नावाने ज्ञात असलेली आणि त्यावर उभे असलेले स्टक्चर्स आणि बिल्डिंग्ससह एकत्रितपणे मोजमाप ४२१२.२७ चौरस मीटर्स किंवा आसपासच्या समकक्ष मोजमाप ५०३८ चौरस यार्ड्स द्वारे युक्त प्लॉट क्र. ३, ४ आणि ५, हिस्सा क्र. २, सर्व्हे क्र. ४०ए/२ आणि ४०बी धारक नाशिक उप जिल्हा नोंदणीकरण मधील आणि तालुका आणि जिल्हा नाशिक मधील रिवेन्यू व्हिलेज बेलतगाव येथील बिगर शेती जमीन आणि मैदानाचे सर्व भाग आणि हिस्से जे खालील प्रमाणे सीमांकित आहेत : उत्तरेस किंवा त्या दिशेने

: सर्व्हे क्र. ४०ए/२ आणि ४०-बी, हिस्सा क्र. २, प्लॉट क्र. १ धारक जमीनीच्या प्लॉट दारे

दक्षिणेस किंवा त्या दिशेने बेलतगाव नावाच्या सार्वजनिक रस्त्याद्वारे पूर्वेस किंवा त्या दिशेने विरायतन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या मालकीच्या

जमीनीद्वारे आणि पश्चिमेस किंवा त्या दिशेने : लाम रोड नावाच्या सार्वजनिक रस्त्याद्वारे दिनांक : ६ सप्टेंबर २०२२

मेसर्स शहा ॲण्ड फुरिआ ॲसोसिएट्स

स्वाक्षरी/ पार्टन ॲडव्होकेट्स ॲण्ड सॉलिसिटर्स

जीएमआर पॉवर ॲण्ड अर्बन इन्फ्रा लिमिटेड

POWER & नॉट्णीकृत कार्यालय : नमन सेंटर, ७०१, ७वा मजला, देना बैंकेसमोर, प्लॉट नं. सी-३१, जी ब्र् URBAN!NFRA वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१, महाराष्ट्र, भारत. फोन: +११ २२ ४२०२ ८०००, फॅक्स-+११

#### E: GPUIL.CS@gmrgroup.in W: www.gmrpui.com जीएमआर पॉवर ॲण्ड अर्बन इन्फ्रा लिमिटेडची ३री वार्षिक सर्वसाधारण सभा

जोएमि3ार पावर अपड अंदन इन्फ्रा लिमिटेडची ३रा वार्षिक संदस्ताधारण सभी निर्मेद वेष्णात येते की, कंपनीची ३री वार्षिक संदस्ताधारण सभा (एजीएग) मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजे मारतीय प्रमाणकेन्द्रेसार सकाळी १९,०० वाजता, विहिंडो कॉन्फ्लनिंसा ('विहंसी') माध्यात्त्त्, कंपनी कायदा, २०५३च्या सर्व लागू, तरनुर्दी व त्यावाली तयार करण्यात आलेले सर्व नियम तसेच सिक्युरीटीज ऑण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण बंधने व प्रकटीकरण आवश्यकतेनुसार) नियमने २०१५ ('सेबी एलओडीआर') यांसह वाचावे, सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० विनाकित ५ में, २०२०, सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२० विनाकित ५ में, २०२०, सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२० विनाकित ५ में, २०२०, सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२० विनाकित ५ में, २०२० तामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२० विनाकित ५ में, २०२० तामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२२ विनाकित ५ में, २०२२, या तारखेंचे कॉपीरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी करण्यात आतेली सर्व लागू परिपत्रक आणि सेबी परिपत्रक क्र. रेबी/एवओ/सीएसडी/सीआयआर/पी/२०२२/६२ विनाकित १ में, २०२२ (या सर्वाचा उल्लेख यापुढे 'संबंधित परिपत्रके' असा केवा जाईल) या सर्वाचे पालन करून, व्यवहार पूर्ण करण्यासाठी, एजीएमच्या नोटिसमध्ये दित्याप्रमाणे वेतली जाणार आहे.

संबंधित परिपत्रकांचे पालन करून एजीएमची नोटिस २०२१–२२ या वर्षांसाठीच्या वार्षिक अहवालसह, उ तबावत भारत्रत्रकाच भावना करण राज्यार्थिया गायत्र २०२१—२२ या चाषाताञ्चया चाषका अह्यातासह, ज्या समामदाचे इं-मेल एड्रेस कंपनी रजिस्ट्रम आणि शेअर ट्रान्सफर एजंट/ डिपॉझिटरी पार्टीसियन्ट्स यांच्याकहे नोंदविलेले आहेत त्यांना कंवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दिनांक ५ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविली आहेत.

्णीएमची गोटिस सह वार्षिक अहवाल २०२१ – २२ कंपगीची वेबसाईट www.gmrpui.com, स्टॉक एक्स्वेंजस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईट्स अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीचे रिजस्ट्रार अंग्ड शेअर ट्रान्सफर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (वें किफिनटेफ) (केफिन टेक्नॉलॉजीज प्रायटेट लिमिटेड पूरी जात) यांची बेबसाईट्स https://evoling.klintech.com वर देखील उपलब्ध असतील. समासद फक्त व्हिसी फॅसिलिटी मार्फतच एजीएमला उपस्थित आणि सहमागी होऊ शकतील. एजीएममध्ये सहमागी होण्याच्या सूचना एजीएमव्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

मतदान करण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना सुविधा पुरवित आहे. डी-मटेरिअलाइज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सभासदांना ज्यांनी ई-मेल अंड्रेसेस नोंदविलेले नाहीत अशा सभासदांसाठी रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींगची सविस्तर पद्धती ३री एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे.

रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळ सकाळी ९:०० वाजता सुरू होत आहे आणि सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळ सायंकाळी ५:०० वाजता (दोन्ही दिवस समाविष्ट) समाम होत आहे. निर्णायक तारखेल महणोज्य मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी छायोज्य स्वरूपत किंवा डिमेंट स्वरूपात माग्यारणा असणारे कंपनीचे समासद कथित एजीएमच्या वेळेस रिमोट ई-व्होटिंगद्वारे अथवा ई-व्हीटिंग सुविधेद्वारे आपले मतदान करू शकतात. समासदाने एखाद्या ठरावावर एकदा मतदान केले की त्यांन त्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळ सायंकाळी ५:०० वाजल्यानंतर रिमोट ई-व्हीटिंग मॉड्युल मतदानासाठी अकार्यरत करण्यात येईल. सभासदांचे मताधिकार हे मंगळवार, २० सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या पूर्ण भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या प्रमाणात सभासदाकडे भागधारण असणाऱ्या समभागांच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सभासद एजीएमला उपस्थित राहण्यास् पात्र असतील, परंतु त्यांना एजीएमच्या वेळेस पुन्हा मतदान करता येणार नाही.

ज्या समासदांनी आपले ई-मेल एड्रेस नॉदिबेले नाहीत त्यांना विनंती आहे कि त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपाः असलेल्या सममागांच्या संदर्भात त्यांच्या डिपॉझिटपैमार्फत आणि छापील स्वरूपात मागधारणा असणाच्यां समासदांनी कंपनीचे रिजेस्ट्रार अँण्ड श्रीअर ट्रान्सरफर एजंट (आकरिए) केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, सेलेरीफ टॉकर बी, प्लॉट ३१–३२, गावीबोवली, फायनांशियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद – ५०००३२, ई-मेल einward.ns@klintech.com, येथे पत्रव्यवहार करून आपत्या ई-मेल एड्रेसची नॉदणी करून घ्यावी. ज्या समासदांनी आपले ई-मेल एड्रेस नॉदविलेले/अद्ययावत केलेले नाहीत आणि त्यामुळे ज्यांना वार्षिक अहवार

एजीएमची सूचना आणि ई-व्हेटींगसाठी सूचना मिळू शकरोल्या नाहीत त्यांच्यासाठी वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना (ई-व्होटींगच्या सूचनांसह) मिळविण्यासाठी https://investor.gmrpui.com/annual-reports वर त्यांचे ई-मेल एड्रेस आणि मोबाइल नंबर्स अद्ययावत करण्यासाठी लिंक पुरविलेली आहे.

तसेच यापुढे कपनी कायदा, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी एलओडीआरचे रेयुलेशन ४२ यांच्या अनुसार असेही सूचित करण्यात येत आहे की कंपनीची रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ पासून मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ पर्यंत् (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील आणि या काळात सममागांचे कोणतेही हस्तांतरण नोंदविण्यात येणार नाही ई-व्होटिंग विषयीच्या शंकांसाठी:

अ) एनएसडीएलकडे डिमॅट स्वरूपात समभाग धारणा असणारे वैयक्तिक भागधारक evoting@nsdl.co.in वर विनंत

पाठवन किंवा विनामल्य क्र. १८००-१०२०-९९० आणि १८००-२२-४४-३० वर दर्श्वनी करून एनएसडीए हेल्पडेस्क बरोबर संपर्के साधू शकतात. ्र ) सीडीएसएलकडे डिमॅट स्वरूपात समभाग धारणा असणारे वैयक्तिक भागधारक helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा ०२२-२३०५८७३८ अथवा ०२२-२३०५८५४२-४३ वर दुरध्वनी करून सीडीएसए बरोबर संपर्क साधू शकतात.

:) डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे बिगर व्यक्ति भागधारक आणि छापील स्वरूपात समभाग धारणा असणारे सभासः केफिनटेक यांच्याशी विनामूल्य क्रमांक १८००-३०९-४००१ वर संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्याशी einward.ris@kfintech.com आणि/किंवा evoting@kfintech.com वर पत्रव्यवहार करू शकतात. याशिवाय समासद आरटीएच्या वर नमूद केलेल्या प्रचावर अथवा raju.sv@kfintech.com वर अधिक स्पष्टिकरणासाठी श्री. एस. व्ही. राजू. अपाध्यक्ष, क्रीमन्दरेक यांच्याशी संपर्क साधू अकतात. कृपया तुमच्या सर्व पत्रव्यवहारामध्ये तुमचे नाव, डिपी आयडी क्लाएन्ट आयडी/फोलिओ क्र. आणि ई-व्होटिंग इव्हेन्ट नंबर नमूद करा.

जीएमआर पॉवर ॲण्ड अर्बन इन्फ्रा लिमिटेड

स्थळ : नवी दिल्ली

कंपनी सेकेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर

युनिव्हर्सल स्टार्च केम अलाइड लिमिटेड

### नोंद. कार्यालय : म्हात्रे पेन बिल्डिंग, ''बी'' विंग, दूसरा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प),

मंबई-४०० ०२८. दुरध्वनी क्रमांक : ०२२-६६५६३३३३ फॅक्स क्रमांक : ०२२-२४३०५९६९/२४३२७४३६ ईमेल : muarchal@universal. com वेब साइट : www.universalstarch.com CIN: L24110MH1973PLC016247 ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की **युनिव्हर्सल स्टार्च ची केम अलाइड लिमिटेडची** ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता कंपनीच्या म्हात्रे पेण बिल्डिंग, ''बी'' विंग, २ मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई - ४०० ०२८ येथील नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात

सूचना पुढे दिली जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत

बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्षयरमेंट) चे नियमन ४२ च्या

नियमन, २०१५ अंतर्गत तयार करण्यात आलेले अधिनियम, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीच्या शेअर ट्रान्सफरच्या पुस्तकांनुसार शनिवार २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, त्याच्या नियमांसोबत वाचा आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ४४(१) च्या अनुषंगाने, कंपनी त्याच्या समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना २३ सप्टेंबर २०२२ ही कट-ऑफ तारीख

असल्याने. कंपनीच्या एजीएममध्ये व्यवहार करण्यासाठी व्यवसायावर मतदान करण्याचा अधिकार वापरण्यासाठी सुविधा देत आहे. सभासद सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त (रिमोट ई-व्होटिंग) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून आपले मत देऊ शकतात. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सविधा प्रदान करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ला नियुक्त केले आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दीनुसार आणि त्याद्वारे बनवलेले नियम खालीलप्रमाणे आहेत:

१. एजीएमची सूचना पाठवण्याची पूर्ण तारीख - ०५ सप्टेंबर, २०२२. रिमोट ई-व्होटिंग कालावधी मंगळवारपासून सुरू होईल २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९:००

वा. आणि गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता संपेल. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ०५:०० नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करता येणार

४. तिसरी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सभासद होणारी कोणतीही व्यक्ती www.evotingindia.com किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. एमसीए/सेबी च्या परिपत्रकांनुसार, एजीएम आणि एफवाय २०२१-२२ च्या वार्षिक अहवालाची सूचना फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरीज/कंपनीकडे नोंदणीकृत आहे, त्यांना पाठवले जात आहे, जोपर्यंत

कोणत्याही सदस्याने त्यांच्या फिजिकल कॉपीसाठी विनंती केली जात नाही. ज्या सदस्यांकडे फिजिकल स्वरूपात शेअर्स आहेत आणि त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेट क्रमांक, पॅन, मोबाइल आणि ईमेल आयडी देऊन त्यांचा ईमेल आयडी नोंदवावा. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांचा ईमेल पत्ता

कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे अपडेट करू शकतात. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजदारे ठेवलेल्या लाभार्थ मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेपर्यंत (म्हणजे २३ सप्टेंबर, २०२२) नोंदवलेले असेल तीच रिमोट ई-मतदान तसेच सर्वसाधारण सभेत मतदानाची सविधा घेण्यास पात्र असेल.

ई-व्होटिंगबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही मदत विभागांतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा तुम्ही श्री राकेश दळवी, व्यवस्थापक, पत्ता : ए-विंग, २५ मजले, मॅरेथॉन फ्युचरेक्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकता. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com फोन नंबर : १८००२२५५३३. सदस्य यात सहभागी होऊ शकतात. एजीएमने रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक

बजावल्यानंतरही सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधेत प्रवेश नाही, ते एजीएममध्ये वितरित केले जाणारे बॅलेट फॉर्म सबमिट करून कंपनीच्या एजीएममध्ये आपले मत वापरू शकतात.

०. बैठकीची सूचना www.universalstarch.com आणि www.evotingindia.com वर प्रदर्शित

केली आहे. मतपत्रिकेच्या वैधतेबाबत छाननीकर्त्याचा निर्णय अंतिम असेल. युनिव्हर्सल स्टार्च केम अलाइड लिमिटेड संचालक मंडळाच्या आदेशानुसा कंपनी सचिव

सही/-

ठिकाण : मुंबई चैताली साळगावकर तारीख: ०५ सप्टेंबर २०२२

तारीख: सप्टेंबर ०५, २०२२

सही/-रामजी लाल गुप्ता कंपनी सचिव

दिनांक : ०६.०९.२०२२ ठिकाण : महाराष्ट्र